

‘स्मार्ट सिटी’ म्हणजे खरे काय?

- ‘पुण्याच्या’ नावाने औंध-बाणे-बालेवाडीचा झकपक विकास आणि बाकी शहराला ठेंगा!
- स्पेशल परपन्न वेहिकल (एस्पीव्ही) नावाने सर्व नियंत्रण खाजगी कंपन्यांचे, मनपाचे अधिकार समाप्त! – म्हणजेच **मनपाचे खाजगीकरण!**
- तुमच्या पैशाने आय.टी. इंजिनियरांच्या घरामध्ये सुविधा!
- स्मार्ट सिटी म्हणजे **जनतेच्या पैशातून बांधलेले श्रीमंतांचे शहर!**
- पैसेवाल्यांसाठी हाय-फाय हॉस्पिटल्स!
- मुलांचे शिक्षण, आजाराला औषध, प्रवासाला स्वस्त बस, कचरा व्यवस्थापन हे प्रश्न आता विसरा! या सुविधांच्या पैशात मुठभरांसाठी ‘स्मार्ट’ सुविधा बनणार!


पुण्यातील
सामान्य जनता :
३० लाख लोकांसाठी

रु. ७३६ कोटी

आणि

औंध-बाणे-
बालेवाडीतील :
४० हजार
‘मोठ्या’ लोकांसाठी

रु. २१३६ कोटी



स्मार्ट सिटी? अगोदर मुलभूत सुविधा द्या!

स्मार्ट सिटी : सरकार काय सांगते? स्मार्टफोन, इंटरनेट, कंप्युटर, ‘सेन्सर्स’ आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज, पाणी, बस इ. सुविधा ‘स्मार्टपणे’ पुरवण्याची व्यवस्था म्हणजे स्मार्ट सिटी.

पैसे कुठून येणार?

३००० कोटीपैकी २००० कोटी रुपये
तुमच्या आमच्यावर मालमत्ता कर,
पाणी पट्टी वाढवून जमा होणार.

पुणे शहराची खरी गरज

- भरपूर बसेस, स्वस्त बसप्रवास, मोकळे रस्ते, कमी वाहने.
- कचऱ्यावर शाश्वत उपाय.
- सगळीकडे स्वस्त, नियमित पाणीपुरवठा.
- मुलांसाठी चांगल्या सरकारी शाळा आणि मोफत शिक्षण.
- प्रत्येक वार्डात चांगले, मोफत दवाखाने.
- सर्वांना इंटरनेट, स्मार्टफोन, कंप्युटर अशा तंत्रज्ञानाच्या वापराची सारखी संधी.

स्मार्ट वाहतूक सुविधा आणि २४ तास पाणी पुरवठा – खोटं!

स्मार्ट वाहतूक सुविधा म्हणजे स्वस्त आणि वेळेवर येणारी बस नाही! अत्याधुनिक, ठराविक भागातच चालणारी आणि पैसेवाल्यांनाच परवडणारी सुविधा म्हणजे स्मार्ट वाहतूक व्यवस्था.

२४ तास पाणी मिळेल...
पण, मीटरने मोजून पैसे
दिल्यावरच! हे पाण्याचे
खाजगीकरण आहे! पाणीपट्टी
सध्या १२% नी वाढवली आहे.
स्मार्ट सिटी योजनेमध्ये तर
२२.५% नी वाढवणार आहेत.



मित्रहो, मोदी-फडणवीस सरकारं श्रीमंत, उद्योगपती, बिल्डरांची सरकारं आहेत. विकासाच्या

नावाने ते फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित सांभाळत आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाने जनतेला पुन्हा एकदा फसवले जात आहे. ह्यावर्षी तर पुणे बिल्डरांचा ५०० कोटी रूपयांचा दंड नगरसेवकांनी माफ केला. आपला कराचा पैसा उद्योगपतींच्या घशात ओतण्याचे कारस्थान थांबवलेच पाहिजे!

बहुसंख्य जनतेच्या मुलभूत सुविधांचा बळी देऊन मूठभरांचे चोचले पुरवणारा विकास नको! चला, स्वस्त बस, चांगल्या शाळा, उत्तम सरकारी दवाखाने या सर्वांच्या विकासाच्या मागण्या घेऊन, खऱ्या अर्थाने स्मार्ट लोकांच्या स्मार्ट शहरांसाठी आपला लढा उभारूयात!

लोकायत

संपर्क पत्ता: लोकायत, १२९ बी/२, सिंडिकेट बँकेसमोर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉपजवळ, एरंडवणे, पुणे – ४
(या पत्त्यावर दर रविवारी संध्या. ५ ते ७:३० या वेळेत लोकायतची बैठक होते. बैठकीत आपलं स्वागत आहे.)

☎ अलका – 9067003838 ☎ ऋषिकेश – 9423507864 🌐 www.lokayat.org.in ✉ lokayat.india@gmail.com
📍 lokayat.india 📷 lokayat.india 🐦 @lokayat 📺 lokayatpune 📞 abhivyakti.pune 📱 KafilaOfficial